



### 7.1.8 Describe the institutional efforts/initiatives in providing an inclusive environment:

Our institution gives priority to character building and overall development of the students. In this concern our institution organizes various activities concern to National Integrity, Equality, Social Justice, Cultural-Regional, Communal, Socio-Economic and linguistic harmony. In present condition to discuss and to focus on Social burning issues is essential, it creates awareness among society.

#### **Our institution practices various activities/initiatives as follows:**

1. In morning session college begins with the National Anthem, which strengthens patriotic bonds among students.
2. Our institution's NSS unit has organized seven days residential camp on **“Special Winter Camp” form 01 / 01 / 2020 to 07/01/2020.**
3. Institution has established competitive examination center for students and students are getting benefit of this center for overall development.
4. Institutions celebrate Days like, Social Justice Day, Sanvidhan Day, Shaheed Din, World Non-Violence Day, Yoga Day, Republic Day, etc.
5. Our Students Welfare Development and NSS Unit, took pledge on various issues like tobacco free campus and youth, Voters Day and National Integrity, etc.
6. Our institution celebrates birth and death anniversaries of National Heroes to establish social harmony among students.
7. Our students perform street plays on various social burning issues like, farmers suicide, Save Baby Girl Child, Superstition, illiteracy, etc.
8. The institutions organizes elocution, poster presentation and debate competition for students, it deals with linguistic and cultural aspects of society.
9. To sensitize young minds for social responsibilities our NSS Unit organize rally

for Kerala Flood Affected people as well as Maharashtra Flood affected people, etc.

10. To maintain cultural harmony and national integrity we do practice cultural presentation of college in front of audience of Shendurni village during Ganesh Festival every year.
11. To maintain communal harmony and to eradicate socio-economic disparity, the institutions has initiated through an innovative approach "Aacharya Samarpan". This scheme provides financial assistance to poor and needy students of the college.



  
Principal  
Appasaheb R.B. Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal. Jamner

**APPASHEB R.B. GARUD ARTS, COMMERCE AND SCIENCE  
COLLEGE, SHENDURNI TAL.JAMNER, DIST.JALGAON (MS)**

NATIONAL SERVICE SCHEME - LOCAL UNIT

**Date of Camp: From- 01 / 01 / 2020 to 07/01/2020**



*Dr. Dinesh P. Patil*  
*Programme officer*

*Dr. Vasudeo R. Patil*  
*Principal*



**Outward No.02**

**Date:08/01/2020**

**\*REPORT OF NSS SPECIAL WINTER CAMP\***

कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबीर दत्तक ग्राम गोंदेगाव ता. जामनेर जि.जळगाव येथे दि. **01/01/2020 ते 07/01/2020** या सात दिवशीय कलावधीत आयोजित करण्यात आला. प्लास्टीक मुक्त परीसर, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत, संविधान दिन, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्पर्धा परीक्षा, एड्स जनजागृती, पाणी व्यवस्थापन या मूल्यांना व विचारांना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने या शिबिरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक विषयांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.

दि. **01/01/2020, बुधवार- प्रथम दिवस -**

शिबिराचे उद्घाटन दि. ( प्रथम दिवस ) **01/01/2020, बुधवार** रोजी जि.प.गोंदेगाव प्राथमिक शाळेचे विद्यार्थी **चेतन शिवाजी जाधव** -विद्यार्थिनी **कु.तेजस्विनी मगरे** यांच्या हस्ते दिप्रज्वालन करण्यात आले. या उद्घाटनाच्या प्रसंगी **प्रमुख उद्घाटक** म्हणून **मा. श्री.ईश्वरजी कातकडे, (उपविभागीय पो. अधिकारी पाचोरा)** हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटकीय मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. माजी जि.प. सदस्य सागरमल जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सोशल मिडीयाचा वापर जपून करावा तसेच राष्ट्र भक्ति ही सेवेच्या माध्यमातून करता येते असे सांगितले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता त्यांना श्रमदान करण्याची सवय लागावी यासाठीची प्रेरणा रा.से.यो. च्या माध्यमातून मिळू शकते असे त्यांनी प्रमुख्याने नमूद केले. शिबिराच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य तरुणांनी व रासेयो च्या स्वयंसेवकानी घडवून आणावे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून केले.

उद्घाटकीय सत्रानंतर दुपारच्या सत्रात **ह.भ.प.संतोष कुमावत महाराज,जामनेर** यांनी **“स्वच्छ भारत अभियानावर”** राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या वेशभूशेत समाज प्रबोधनपर कीर्तन करून समस्त गोंदेगावातील नागरीकांचे प्रबोधन केले. त्यांनी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर दुपारच्या सत्रात **श्री. जमालदादा बाळदकर, BSNL office,जामनेर** यांनी उपस्थितांना **“राष्ट्रीय एकात्मता”** या विषयावर प्रबोधन केले. त्यांनी स्वयंसेवकांना त्यांच्या मधुर वाणीतून भजनं गाऊन दाखवली. उपस्थितांनी त्यांच्या सदरीकरणाला भरभरून दाद दिली. त्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून उपस्थितांना मंत्र-मुग्ध केले. या व्याख्यानातून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचा स्वयंसेवकांना अर्थबोध झाला व समाजसेवेतून राष्ट्रसेवा करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. या प्रसंगी ग्रामस्थ, जि.प. सदस्या सरोजनीताई गरुड, श्री. शांताराम गुजर, श्री. सुधाकर बारी, श्री.किशोर पाटील, श्री. यु.यु. पाटील, प्राचार्य डॉ.वासुदेव आर. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

**दि.02/01/2020, गुरुवार - द्वितीय दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले. त्यानंतर सकाळच्या सत्रात **डॉ.सोनल तायडे, counselor ICTC,पहूर व डॉ.योगेश देवकर लॅब technician पहूर** यांच्या सोबत गोंदेगाव गावात **“एड्स जन जागृतीपर रॅली”** आयोजित करण्यात आली. यानंतर आलेल्या मान्यवरांनी स्वयंसेवकांना **व्याख्यान देवून एड्स जन जागृतीपर चित्रफीत दाखवल्या** . दुपारच्या सत्रात उपस्थित स्वयंसेवकांची **HIV टेस्टिंग** करण्यात आली.

या दिवशी दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. अमर जावळे यांनी स्वयंसेवकांना **“ रासेयो चे विद्यार्थ्यांच्या जडण-घडनीतील योगदान ”** या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना रासेयो ची भूमिका व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास या संदर्भात विवेचन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ईंग्रजी विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे यांनी भूषवले. त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

**दि.03/01/2020, शुक्रवार- तृतीय दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले. त्यानंतर सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी गोंदेगावात व गणेशपूर तांड्यात **प्लॅस्टिक मुक्त अभियान व स्वच्छ भारत अभियान रॅली** काढून गावकऱ्यांचे प्रबोधन केले. यानंतर दुपारच्या प्रथम सत्रात **रनजीतसिंग राजपूत, UN-GDS Ambassador** आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान Ambassador,भुसावळ यांनी स्वयंसेवकांना **“स्वच्छ भारत अभियान एक चळवळ”** या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या विवेचनात या चळवळीचे स्वरूप व व्याप्ती

सुस्पष्ट केली. त्यांनी UN मधील मान्यवरांचे अनुभव कथन करत देशाच्या या महत्वपूर्ण चळवळीचा मुद्देसूत आढावा घेतला. तसेच त्यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजने द्वारे निर्माण होणाऱ्या सेवेच्या संधिबद्दल सांगितले. या सत्राचा समारोप प्रश्न-उत्तराच्या तासाने झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे जूनियर विंगचे उपप्राचार्य प्रा.आर.जी.पाटील यांनी भूषवले. त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

**दि.04/01/2020, शनीवार-चतुर्थ दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले. त्यानंतर सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी विविध ज्वलंत अश्या **सामाजिक विषयांवर पथनाट्याच्या सदरीकरणाची तयारी केली.**

यानंतर दुपारच्या द्वितीय सत्रात **प्रा.डॉ.जगतराव धनगर**, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, क ब चौ, उ म वि, जळगाव यांनी **“स्पर्धा परीक्षेच्या ध्येयसीध्द्विची गुरुकिल्ली”** या तरूणांसाठी उपयुक्त अश्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना सांगितल्या. त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना व गावातील तरूणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीची माहिती सांगितली. त्यांनी दिलेल्या सोप्या क्लृप्त्यांमुळे विद्यार्थ्यांना उपयोग झाला. या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षे विषयी असलेल्या शंकांचे निरसन केले. या सतरामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासविषयी योग्य माहिती मिळाली व त्यांचा याबद्दलच्या अभ्यासाचा आत्मविश्वास वाढला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी **प्रा.डॉ.आर.डी. गवारे** यांनी भूषवले. त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

**दि.05/01/2020, रवीवार- पाचवा दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले. त्यानंतर सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी गोंदेगावात व गणेशपूर तांड्यात विविध ज्वलंत अश्या **सामाजिक विषयांवर पथनाट्य सादर केली, उदा: बेटी बचाव, बेटी पढाव, हुंडाबळी, रस्तासुरक्षा, व्यसनाधीनता, स्वछता ई.**

यानंतर दुपारच्या द्वितीय सत्रात महाविद्यालयाचे जूनियर विंगचे वाणिज्य विभागाचे **प्रा. दीपक पाटील** यांनी **“तरूणांना उद्योजकतेच्या संधि”** या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी स्वयंसेवकांना रोजगाराच्या विविध संधिबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग यांनी भूषवले. त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

**दि.06/01/2020, सोमवार- सहावा दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले.

सकाळच्या सत्रात शेंदूर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक **श्री.अविनाश निकम** यांनी स्वयंसेवकांना **“जातीमुक्त भारत”** या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात जातीप्रथा ही आपल्या देशाच्या एकसंघतेसाठी किती घातक आहे याचे विवेचन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात जाती प्रथेचे समूळ उछाटंनास तरुणांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूषण पाटील यांनी भूषवले. त्यांनी त्यांच्या मनोगतात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात जातीप्रथेचा ऐतिहासिक दाखला देत यातल्या रचनेवर सडकून टीका केली.तसेच या कुपराठेविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

**दि.07/01/2020, मंगळवार- सातवा दिवस,**

या दिवशी सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी परिपाठ घेवून श्रम-दान केले.

सकाळच्या सत्रात जामनेर येथील रहिवासी असलेल्या **कु. आरती बनकर** यांची नुकतीच **प्रथम सत्र न्यायाधीशपदी सरळ सेवेतून निवड** झाल्यामुळे त्यांचा सहकुटुंब सत्कार महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सत्कारप्रसंगी गावातील सर्व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मा.न्यायमूर्तींनी सत्कारास उत्तर देताना उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नांचि पराकाष्ठा करा असे सांगितले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठलाही न्युनगंड बाळगू नका व स्वतःस कमी लेखू नका असे सागत मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक **ह.भ.प.माऊली उर्फ किरण सुरवाडे महाराज** यांनी उपस्थित स्वयंसेवकांना आपल्या **“समाजप्रबोधनपर कीर्तनाने”** मंत्र-मुग्ध केले. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या मैत्रीचा व संगतीचा अर्थ समजून सांगितला. तसेच आई-वडिलांची सेवा हे आपले परम कर्तव्य आहे असे सांगितले.

यानंतर शेवटच्या सत्रात ह्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरचा समारोप करण्यात आला. समारोपाच्या अध्यक्षीय स्थानी मा.सुधाकर बारी हे होते. समरोपाच्यावेळी स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत झाले व आभार प्रदर्शन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेविका कु. मनीषा नाईक व उत्कृष्ट स्वयंसेवक माऊली उर्फ किरण सुरवाडे याला गौरविण्यात आले.

  
Programme Officer  
N.S.S.  
A.R.B.Garud Kala,Waniya &  
Vidnyan Mahavidyala,  
Shendurni, Tal.Jamner,Dist.Jalgaon



  
Principal  
Appasaheb R.B.Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal. Jamner





उद्घाटकीय मनोगत व्यक्त करतांना DY.Sp श्री.कातकडे साहेब



मार्गदर्शनासाठी उपस्थित ह भ प संतोष कुमावत महाराज व जमालदादा बाळदकर





स्वच्छतेवर कीर्तन सादर करतांना ह भ प संतोष कुमावत महाराज



स्वच्छ भारत व प्लॅस्टिक मुक्ति अभियान रॅली





हातामध्ये झाडू धरा हो, हातामध्ये झाडू धरा.... स्वच्छता अभियान रॅली!



स्वच्छ भारत व प्लॅस्टिक मुक्ति अभियान रॅली





स्वच्छ भारत व प्लॅस्टिक मुक्ति अभियान रॅली



स्पर्धा परीक्षा विषयावर बोलतांना प्रा.डॉ.जगतराव धनगर





रासेयो मधील संधि तरुणांना सांगताना श्री. रंजीतसिंग राजपूत



"जातिमुक्त भारत" विषयावर बोलतांना श्री. अविनाश निकम





मा.न्यायमूर्ती कु.आरती बनकर यांचा सत्कार करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य व मान्यवर



मा.न्यायमूर्ती कु.आरती बनकर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना





स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना प्रा.दिपक पाटील



महाविद्यालयाचे स्वयंसेवक ह भ प किरण सुरवाडे कीर्तनकार यांचा परिचय देतांना





महाविद्यालयाचे स्वयंसेवक ह भ प किरण सुरवाडे प्रबोधनपर कीर्तन करतांना





एच आय वी टेस्टिंग साठी आलेल्या डॉ.सोनल तायडे यांचे स्वागत करतांना



स्वयंसेवक अश्विनी घोंगडे एच आय वी टेस्टिंग करवून घेतांना





सावित्रीबाई फुले यांना वंदन करतांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत एन. पतंगे



शेंदूर्णी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांचा सत्कार करतांना





सामाजिक प्रश्नांवर पथनाट्य सादर करतांना स्वयंसेवक



सामाजिक प्रश्नांवर पथनाट्य सादर करतांना स्वयंसेवक





सामाजिक प्रश्नांवर पथनाट्य सादर करतांना स्वयंसेवक



स्वयंसेवकांशी हितगुज...





स्वयंरचित रॅप गीत सादर करतांना स्वयंसेवक निलेश राठोड



स्वच्छता रॅली





सांस्कृतिक सादरीकरण



Its selfie time...





शपथ व्यसनमुक्तीची! सुधढ स्वराष्ट्राची...



आओ मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे....





नौजवान झिंदाबाद!



खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पवि...

  
Programme Officer  
N. S. S.  
A.R.B.Garud Kala,Waniya &  
Vidnyan Mahavidyala,  
Shendurni,Tal.Jamner,Dist.Jalgaon



  
Principal  
Appasaheb R.B.Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal.Jamner





*Independence Day Celebration*





*Republic Day-Preamble Reading*







*Republic Day Celebration*

  
Programme Officer  
N.S.S.

A.R.B.Garud Kala,Waniya &  
Vidnyan Mahavidyala,  
Shendurni,Tal.Jamner,Dist.Jalgaon



  
Principal

Appasaheb R.B.Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal. Jamner

## शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयात स्नेहसंमेलन



शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील गरूड महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोमवारी १३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑईल टेक्नॉलॉजीचे तज्ञ प्रा. डॉ. गयास अहमद उस्मानी यांच्याहस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रतिमा पुजन मान्यवरांचे स्वागत तसेच गुणवंतांचा प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या गतवर्षीच्या कामगिरीचा आढावा घेतला. स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. अमर जावळे यांनी स्नेहसंमेलनाची रूपरेषा सादर केली. उस्मानी यांनी आपल्या लोकप्रिय निवेदनाच्या शैलीत खुमासदार तसेच मार्गदर्शक स्वरूपाचे उद्घाटकीय भाषण केले. संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड यांनी अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचा आनंद घ्यावा असे अवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक यु. यु. पाटील, पं. स. सदस्य सुधाकर अण्णा बारी, शांतारामबापू गुजर, सेवानिवृत्त प्रा. सुनिल गरूड, उपप्राचार्य प्रा. एन. एस. सावळे, उपप्राचार्य प्रा. आर. जी. पाटील, महाविद्यालय विकासाचे रवींद्र गुजर, अशोक जैन, विलास अहिरे, डॉ. दिपक जाधव, कार्यालयीन अधीक्षक सतीष बाविस्कर, वरिष्ठ लिपीक हितेंद्र गरूड, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. शाम साळुंखे आदी उपस्थित होते. वरीष्ठ महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. भूषण काटे, प्रा. महेश पाटील, डॉ. रोहिदास गवारे, डॉ. सुजाता पाटील, डॉ. वसंत पतंगे, डॉ. ए. एन. जिवरग, डॉ. योगिता चौधरी, प्रा. धम्मा धारगावे, प्रा. वर्षा पवार, प्रा. प्रतिक्षा गायकवाड, प्रा. मोहिनी गुजर, प्रा. सुरेखा निकम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एस. जी. डेहरकर, प्रा. निरुपमा वानखेडे, प्रा. अप्पा महाजन, प्रा. प्रमोद सोनवणे, प्रा. वाय. आर. चौधरी, प्रा. संदीप कुंभार, प्रा. दिपक पाटील, प्रा. रिना पाटील, प्रा. छाया पाटील, लक्ष्मण सोनवणे, राजेंद्र संदानशिव, सतीष पाटील, रुपाली भगत, अविनाश भारुडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार डॉ. रोहिदास गवारे व प्रा. वर्षा लोखंडे-निकम यांनी केले.

## Annual Cultural Gathering-News Coverage

## आयुष्याला नेहमी सकारात्मकतेने बघा : डॉ.संजीव कुमार पाटील

शेंदुर्णी : येथील गरूड महाविद्यालय शेंदुर्णी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडते. स्नेहसंमेलन समारोप आणि बक्षीस वितरणप्रसंगी सिनेकलावंत डॉ. संजीव कुमार पाटील यांनी आपल्या विनोदी अभिनयाच्या शैलीत विद्यार्थ्यांना संबोधित केले. आयुष्याच्या परीक्षेत माणसाला एकत्र संधी असते म्हणून आयुष्याला नेहमी सकारात्मक पध्दतीने जगते पाहिले तसेच विद्यार्थी दशेत सांस्कृतिक मूल्ये जपली पाहिले, याप्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य व्ही.आर.पाटील हे होते.त्यांनी



अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. प्रमोद सोनवणे यांनी स्नेहसंमेलन वृत्तांत सांगितला. डॉ. रोहिदास गवारे व प्रा. वर्षा लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी युवनेते स्नेहदीप गरूड,

रवींद्र गुजर, अतुल जहंगीरदार, दीपक जाधव, दिग्विजय सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. एन. एस. सावळे, उपप्राचार्य प्रा. आर. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. शाम साळुंखे, डॉ. प्रशांत देशमुख,

सांस्क. विभाग प्रमुख डॉ. भूषण काटे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ए. एन. जिवरग व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. रोहिदास गवारे व प्रा. वर्षा लोखंडे-निकम यांनी केले. आभार स्नेहसंमेलन प्रमुख (नरीष्ठ) प्रा. अमर जावळे यांनी केले.

सूत्रसंचालक भूमि





*Annual Ganesh Festival Cultural Event*



*Annual Sangeert Rajani Event*



*Principal*  
Appasaheb R.B.Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal. Jamner



*Lecture on Competitive Examination*







*Annual Ganesh Festival Cultural Event*



*Principal*  
Appasaheb R. B. Garud Art's  
Commerce & Science College  
Shendurni-424204, Tal. Jamner